



भारतीय रिझर्व बँक
रिझर्व बँक ऑफ इंडिया
www.rbi.org.in

आरबीआय / २०१२-१३/७८
डीबीओडी क्र. डीआयआर. बीसी ८/१३.०३.००/२०१२-१३

जुलै २, २०१२
आषाढ ११, १९३४ (शक)

सर्व शेड्चुल कमर्शियल बँक
(आरआरबीज सोडून)

महोदय/महोदया,

**एफसीएनआर(बी) खात्यात ठेवलेल्या ठेवींबाबतच्या
सूचनांचे महापरिपत्रक**

कृपया आमचे महापरिपत्रक डीबीओडी क्र. डीआयआर. बीसी १०/ १३.०३.००/२०१०-११ दि. जुलै १, २०११ चा संदर्भ घ्यावा. त्यात आम्ही, जून ३०, २०११ पर्यंत एफसीएनआर(बी) खात्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या ठेवी संबंधीची मार्गदर्शक तत्वे/निदेश एकत्रित केली आहेत. हे महापरिपत्रक, जून ३०, २०१२ पर्यंत दिलेल्या सूचना त्यात समाविष्ट करून अद्यावत करण्यात आले असून ते आरबीआयच्या वेबसाईटवरही (<http://www.rbi.org.in>) टाकण्यात आले आहे. ह्या महापरिपत्रकाची एक प्रत सोबत जोडण्यात आली आहे.

आपली

(सुधा दामोदर)
मुख्य महाव्यवस्थापक

सह: वरील प्रमाणे

बँक आर्थिक व्यवहार विभाग आणि विकास विभाग, केंद्रीय कार्यालय, १३ वा मजला, केंद्रीय कार्यालय बिल्डिंग, शहीद भगतसिंह मार्ग, मुंबई-४००००९टेलिफोन: ९१-२२-२२६०९०००, ९१-२२-२२७०९२३६, फॅक्स क्र. ९१-२२-२२७०९२४९, ईमेल आयडी: cgmicdbodco@rbi.org.in

अनुक्रमणिका

| परिच्छेद क्र. | तपशील | पाना क्र. |
|------------------|---|--------------|
| अ | उद्दिष्ट | ३ |
| ब | वर्गीकरण | ३ |
| क | मागील सूचना | ३ |
| ड | लागु होणे/उपयोग | ३ |
| १. | प्रस्तावना | ५ |
| २. | मार्गदर्शक तत्वे | ६ |
| २.१ | 'ठेव' ह्या संज्ञेची व्याख्या | ६ |
| २.२ | ह्या योजनेवी महत्वाची अन्य लक्षणे | ६ |
| २.३ | व्याजप्रदान करण्याची रीत | ७ |
| २.४ | बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ठेवीवर एक टक्क्यापेक्षा अधिक नसलेल्या दराने व्याज देण्याचे मत देण्याबाबत | ७ |
| २.५ | ठेवीची मुदतपूर्व निकासी | ७ |
| २.६ | मुदतबाब्द एफसीएनआर (बी) ठेवीवर व्याजप्रदान | ८ |
| २.७ | एफसीएनआर (बी) ठेवीविरुद्ध अग्रिम राशी - व्याय आकारण्याची रीत | ८ |
| २.८ | एफसीएनआर (बी) ठेवीविरुद्ध दिलेल्या अग्रिमराशीवरील निर्बंध - कर्जाचे आकारमान | ८ |
| २.९ | मुदत ठेवीविरुद्धच्या अग्रीम राशीवरील मार्जिन | ८ |
| २.१० | मृत ठेवीदाराच्या ठेवीवर घावयाचे व्याज | ९ |
| २.११ | संयुक्त खातेदारांची नावे वाढविणे किंवा कमी करणे | ९ |
| २.१२ | भारतात परतल्यावर एनआरआयना, एफसीएनआर (बी) ठेवीवरील व्याजाचे प्रदान | ९ |
| २.१३ | परतणाऱ्या भारतीयांच्या एफसीएनआर (बी) खात्यांचे आरएफसी खात्यात रूपांतरण - दंड रद्द करणे. | १० |
| २.१४ | परतणाऱ्या भारतीयांच्या एफसीएनआर (बी) खात्यांचे आरएफसी खाती/निवासी रूपये खात्यांमध्ये रूपांतरण - व्याजाचे प्रदान | १० |
| २.१५ | शनिवार/रविवार/सुट्टी/व्यवहार नसल्याचा कामकाजाचा दिवस ह्या दिवशी परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवीवर व्याज-प्रदान | १० |
| २.१६ | मनाई | १० |
| जोडपत्र १ | विदेशी मुद्रा अनिवासी खाती (बँका) योजनेखाली स्वीकारलेल्या ठेवीना लागु असलेले व्याजदर | ११ |
| जोडपत्र २ | एकत्रित केलेल्या परिपत्रकाची यादी | १२ |

एफसीएनआर (बी) ठेवींवरील व्याजदरांबाबतचे महापरिपत्रक (ए) ठेवी उद्दिष्ट

अ. उद्देश

भारतीय रिझर्व बँकेने, एफसीएनआर (बी) ठेवींवरील व्याजदरांबाबत वेळोवेळी दिलेले निदेश ह्या महापरिपत्रकात एकत्रित करण्यात आले आहेत.

ब. वर्गीकरण

बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ द्वारा दिलेल्या अधिकारांचा वापर करून रिझर्व बँकेने दिलेले एक मार्गदर्शक तत्व.

क. मागील सूचना

जुलै १, २०१० रोजी, वरील विषयावर दिलेल्या महापरिपत्रकातील मागील सूचना ह्या परिपत्रकात अद्यावत करण्यात आल्या आहेत.

ड. लागू होणे/उपयोग

प्रादेशिक ग्रामीण बँका सोडून सर्व अनुसूचित वाणिज्य बँकांसाठी

रचना

१. प्रस्तावना

२. मार्गदर्शक तत्वे

- २.१ 'ठेव' ह्या संज्ञेची व्याख्या
- २.२ ह्या योजनेची महत्वाची अन्य लक्षणे
- २.३ व्याजप्रदान करण्याची रीत
- २.४ बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ठेवींवर एक टक्क्यापेक्षा अधिक नसलेल्या दराने व्याज देण्याचे मत देण्याबाबत
- २.५ ठेवीची मुदतपूर्व निकासी
- २.६ मुदतबाब्द्य एफसीएनआर (बी) ठेवींवर व्याजप्रदान
- २.७ एफसीएनआर (बी) ठेवींविरुद्ध अग्रिम राशी - व्याय आकारण्याची रीत
- २.८ एफसीएनआर (बी) ठेवींविरुद्ध दिलेल्या अग्रिमराशींवरील निर्बंध - कर्जाचे आकारमान
- २.९ मुदत ठेवींविरुद्धच्या अग्रोम राशीवरील मार्जिन
- २.१० मृत ठेवीदाराच्या ठेवीवर द्यावयाचे व्याज
- २.११ संयुक्त खातेदारांची नावे वाढविणे किंवा कमी करणे
- २.१२ भारतात परतल्यावर एनआरआयना, एफसीएनआर (बी) ठेवींवरील व्याजाचे प्रदान
- २.१३ परतणाऱ्या भारतीयांच्या एफसीएनआर (बी) खात्यांचे आरएफसी खात्यात रूपांतरण - दंड रद्द करणे.
- २.१४ परतणाऱ्या भारतीयांच्या एफसीएनआर (बी) खात्यांचे आरएफसी खाती/निवासी रूपये खात्यांमध्ये रूपांतरण - व्याजाचे प्रदान
- २.१५ शनिवार/रविवार/सुट्टी/व्यवहार नसल्याचा कामकाजाचा दिवस ह्या दिवशी परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवीवर व्याज-प्रदान
- २.१६ मनाई

जोडपत्र १

विदेशी मुद्रा अनिवासी खाती (बँका) योजनेखाली स्वीकारलेल्या ठेवींना लागू असलेले व्याजदर
जोडपत्र २

एकत्रित केलेल्या परिपत्रकाची यादी

१. प्रस्तावना

- १.१ विदेशी मुद्रा अनिवासी (एफसीएनआर (बी)) योजना, १९७५ मध्ये सुरु केलेल्या त्यावेळच्या एफसीएनआर (ए) योजनेच्या ऐवजी, मे १५, १९९३ रोजी सुरु करण्यात आली. व त्यात विदेशी मुद्रेबाबतची जोखीम आरबीआय व म्हणजेच भारत सरकारवर पडत होती ही एफसीएनआर (ए) योजना, केंद्रीय बँकेच्या ताळेबंदासाठीचा गर्भितार्थ व सरकारला येणार अर्ध-वित्तीय खर्च ह्यामुळे ऑगस्ट, १९९४ ला काढून टाकण्यात आली होती. ऑक्टोबर १९९९ पासून, किमान परिपक्वता काल ६ महिन्यांवरुन १ वर्ष एवढा वाढविण्यात आला. जुलै २६, २००५ पासून, पूर्वीच्या कमाल ३ वर्षांच्या ऐवजी, कमाल ५ वर्षांच्या परिपक्वता काळासाठी एफसीएचआर (बी) ठेवी स्वीकारण्याची परवानगी बँकांना देण्यात आली.
- १.२ सुरुवातीला, ही एफसीएनआर (बी) योजना चार प्रकारच्या चलनांमध्ये स्वीकारलेल्या ठेवींना (उदा. पाउंड स्टर्लिंग, युएस डॉलर, डॉयश मार्क, व जापानीस येन) लागु होती. नोव्हेंबर ४, २००० रोजी, ही एफसीएनआर (ब) योजना युरोपामधील ठेवींनाही लागु करण्यात आली, तर डॉयश मार्क्समधील ठेवी ३१, डिसेंबर २००१ पर्यंतच स्वीकारल्या जात होत्या. ह्या तारखेनंतर परिपक्व झालेल्या डॉयश मार्क्समधील ठेवींची रक्कम फक्त युरोपामध्येच देय होती. जानेवारी १, २००२ पासून, एफसीएनआर(बी) ठेवींमधील स्वीकार्य असलेली चलने म्हणजे, पाउंड स्टर्लिंग, युएस डॉलर्स, जापानी येन आणि युरो, जुलै २६, २००५ रोजी, ह्या चार चलनां व्यतिरिक्त, (म्हणजे, पाउंड स्टर्लिंग, युएस डॉलर्स, जापानी येन व युरो) ही योजना, कॅनडियन डॉलर्स, ऑस्ट्रेलियन डॉलर्समधील एफसीएनआर (बी) ठेवींनाही करण्यात आली. फेमा १९९९ खाली व्यक्तींसाठी असलेल्या सुविधांचे पुनरावलोकन करण्यासाठी असलेल्या समितीच्या शिफारशीवर आधारित, विदेशी मुद्रा विभागाने (एफ ई डी), ऑक्टोबर १९, २०११ पासून, परवानगीप्राप्त अशा कोणत्याही चलनामध्ये एफसीएनआर(ब) ठेवी स्वीकारण्यासाठी बँकांना परवानगी देण्यात आली आहे. ह्या संबंधाने परवानगीप्राप्त चलन चा अर्थ, वेळोवेळी सुधारित केलेल्या फेमा १४/२००० आरबी दि. मे ३, २००० च्या विनियम २(v) मध्ये व्याख्या केल्यानुसार, मुक्तपणे परिवर्तनीय असलेले विदेशी चलन/मुद्रा असा असेल.
- १.३ ह्यापूर्वी, एफसीएचआर (बी) ठेवींसाठी असलेले व्याजदर, एफसीएचआर (ए) ठेवींसाठी असलेल्या व्याजदरा एवढेच होते. १६ एप्रिल १९९७ पासून, विहित मर्यादांच्या आत असलेले व्याजदर ठरविण्याचे (स्थिर किंवा तरल व व्याज उन्नर्धारण काल ६ महिने) स्वातंत्र्य बँकांना देण्यात आले. सर्व प्रकारच्या परिपक्वता असलेल्या एफसीएचआर (बी) ठेवींसाठीच्या कमाल व्याजदर, मे ४, २०१२ रोजी भारतातील व्यवहार बंद झाल्यापासून, लिबॉर/स्वॅप दर २००/३०० बेसिस पॉइंट्स एवढा आहे.
- १.४ पूर्वी, जानेवारी २००६ पर्यंत, मागील महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी असलेला लिबॉर/स्वॅप दर, एनआरई/एफसीएचआर (बी) ठेवीं वरील, पुढील महिन्यापासून देय असलेल्या व्याजासाठी असलेल्या दराची मर्यादा ठरविण्यासाठी पाया ठरविण्यात आला होता. एनआरई/एफसीएचआर (बी) ठेवींवरील व्याजदरांमध्ये एकसमानता व पारदर्शकता आणण्याचे लिबॉर/स्वॅप दर, फेडाई देईल/प्रदर्शित करील. आता, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, सहा चलनांमधील पाच परिपक्वतांसाठी असलेले ठेवी-दर, फेडाई प्रदर्शित करते व हे रॉयटर्सच्या स्क्रीनवरील वेबपेज पाहून सर्वजन मिळवू शकतात. असे सर्वप्रथम दर फेडाईने फेब्रुवारी २००६ च्या शेवटच्या कामाच्या दिवशी प्रदर्शित केले होते.
- १.५ विदेशी मुद्रेमध्ये प्राधिकृत डीलर असलेल्या वाणिज्य बँकेने, मे १५, १९९३ रोजी जारी झालेल्या, विदेशी मुद्रा (अनिवासी) खाते (बँका) योजनेखाली तिने स्वीकारलेल्या किंवा नूतनीकृत केलेल्या पैशांच्या ठेवीवर, ह्यामधील जोडपत्र १ मध्ये विहित केलेले दर सोडल्यास अन्य दराने आणि खाली दिलेल्या मार्गदर्शक तत्वात विहित केलेल्या अटी शर्तीशिवाय व्याज देऊ नये.

२. मार्गदर्शक तत्वे

२.१ 'ठेव' ह्या संज्ञेची व्याख्या

ह्या योजनेखालील ठेवी म्हणजे, एका ठरविलेल्या कालावधीसाठी आणि त्या कालावधीच्या अखेरीनंतर निकासक्षम असलेल्या 'मुदत ठेवी' आणि त्यात पुनर्गुरुतवणुक ठेवी आणि रोख प्रमाणपत्रे किंवा त्या स्वरुपाच्या ठेवींचा समावेश होतो.

२.२ ह्या योजनेची महत्वाची अन्य लक्षणे

- (i) ह्या योजनेमध्ये, भारतीय राष्ट्रीयत्वाच्या किंवा वंशाच्या अनिवासी व्यक्तींच्या, पाउंड स्टर्लिंग, युएस डॉलर, कॅनडियन डॉलर, ऑस्ट्रेलियन डॉलर, युरो आणि ज्यांनी येन मध्ये ठेवलेल्या ठेवी येतात.

सूचना/टीप :

अ) विदेशी कंपन्या, संस्था, सोसायट्या ह्यासारख्या विदेशी कॉर्पोरेट संस्था आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एनआरआयच्या ६०% मालकीच्या आहेत आणि अशा व्यक्तींची (ओबीसी) अपरिहार्यपणे ६०% हितसंबंध आहे असे विदेशी द्रस्ट ह्यांच्याद्वारे एफसीएनआर (बी) खाती उघडण्याची व चालविण्याची सुविधा सप्टेंबर १६, २००३ पासून काढून घेण्यात आली आहे.

ब) एखाद्या ओसीबीच्या नावे ठेवलेले विद्यमान एफसीएनआर (बी) खाते, मूळच्या परिपक्वतेपर्यंत सुरु ठेवण्यास हरकत नसावी. आणि ते परिपक्व झाल्यावर त्यातील रक्कम ताबडतोब प्रत्यावर्तित केली जावी.

- (ii) विदेशी मुद्रामधील निधीचे प्रत्यावर्तन करण्यास परवानगी आहे.

- (iii) ह्या योजनेखाली पुढील परिपक्वताकालासाठी ठेवी स्वीकारला जाव्यात:

- (अ) एक वर्ष व त्यापेक्षा जास्त परंतु दोन वर्षापेक्षा कमी
- (ब) दोन वर्ष व त्यापेक्षा जास्त परंतु तीन वर्षापेक्षा कमी
- (क) तीन वर्ष व त्यापेक्षा जास्त परंतु चार वर्षापेक्षा कमी
- (ड) चार वर्ष व त्यापेक्षा जास्त परंतु पाच वर्षापेक्षा कमी
- (ई) फक्त पाच वर्ष

सूचना/टीप : एफसीएनआर (ब) योजनेखाली आवर्ती ठेवी स्वीकारु नयेत.

- (iv) त्याच एका खातेदाराच्या विद्यमान एनआरई खात्यातून एफसीएनआर (बी) खात्यात व त्या उलट हस्तांतरण करणे रिझर्व बँकेच्या पूर्वमंजुरी शिवायाही करण्यास परवानगी आहे.

- (v) निरनिराळ्या परिपक्वता असलेल्या ठेवींवर, बँक देऊ करत असलेल्या रिझर्व बँकेने विहित केलेल्या मर्यादेच्या आतील व्याजदरांसाठी, त्या बँकेने तिच्या संचालक मंडळाची मंजुरी घ्यावी. बँकेचे संचालक मंडळ, ऑसेट लायाबिलिटी मॅनेजमेंट समितीला ठेवींवरील व्याजदर ठरविण्यात प्राधिकृत करू शकते. मात्र, त्यानंतर त्याबाबत संचालक मंडळाला लगेच कळविले जाते.

२.३ व्याजप्रदान करण्याची रीत

- i) ह्या योजनेखाली स्वीकारलेल्या ठेवींवर वर्षाचे ३६० दिवस धरून व्याज दिले जावे.
- ii) एफसीएनआर (बी) ठेवींवरील याज प्रत्येकी १८० दिवसांचे मध्यांतर धरून काढले जावे व त्यानंतर उरलेल्या प्रत्यक्ष दिवसांवर दिले जावे. तथापि, ती ठेव परिपक्व झाल्यावर चक्रवाढीने व्याज मिळविण्याच्या पर्याय ठेवीदाराला आहे.

२.४ बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ठेवींवर एक टक्क्यापेक्षा अधिक नसलेल्या दराने व्याज देण्याचे मत देण्याबाबत

पुढील लोकांचे बाबतीत त्यांच्या नावाने स्वीकारलेल्या ठेवींच्या बाबत -

- (i) बँकेच्या कर्मचारी किंवा निवृत कर्मचारी, एकट्याने किंवा त्याच्या कुटुंबाच्या कोणत्याही सभासदांवरावर संयुक्ततेने किंवा
- (ii) मृत कर्मचाऱ्याची बँकेतून निवृत झालेल्या मृत कर्मचाऱ्याची पत्नी/पती

बँक तिला तसे वाटल्यास, त्या बँकेने विहित केलेल्या व्याजदरापेक्षा एक टक्क्यांपेक्षा अधिक नसलेला व्याजदर देऊ शकतात मात्र त्यासाठी पुढील अटी असतील:

- अ) तो ठेवीदार किंवा संयुक्त खात्याचे सर्व ठेवीदार भारतीय राष्ट्रीयत्वाचे वंशाच्या अनिवासी व्यक्ती असाव्यात, आणि;
 - ब) बँकेने संबंधित ठेवीदाराकडून घोषणापत्र घ्यावे की ठेवलेले किंवा वेळोवेळी ठेवले जाणारे पैसे हे वरील खंड (i) व (ii) मध्ये निर्देशीत केलेल्या ठेवीदाराचेच पैसे आहेत.
- iii) कर्मचारी वर्ग (विद्यमान किंवा निवृत्त) ह्यांच्या साठी बँकेने ठरविलेला दर आरबीआयने विहित केलेल्या सीमा-दरापेक्षा अधिक असू नये (कृपया जोडपत्र १ चा परिच्छेद (अ), (ब), (क) पहा.)

स्पष्टीकरण

'कुटुंब' म्हणजे बँकेच्या कर्मचारी वर्गाचा सभासद/निवृत्त सभासद, त्याची/तिची मुले, आईवडील, भाऊ व बहिणी (ज्या अशा सभासदावर/निवृत्त सभासदावर अवलंबून आहेत) परंतु ह्यात कायदेशीर फारकत झालेल्या पती/पत्नीचा समावेश नाही.

२.५ ठेवीची मुदतपूर्व निकासी

- (i) एफसीएनआर (बी) योजनेखाली, ठेवीदाराने तशी विनंती केल्यास बँकांनी ठेवींची मुदतपूर्व निकासी करण्याची परवानगी घावी. अशा मुदतपूर्व निकासींसाठी दंड ठरविण्यास बँकांना स्वातंत्र्य आहे. एफसीएनआर (बी) ठेवीच्या मुदतपूर्व निकासीच्या बाबतीत स्वॅप खर्च वसूल करण्यास बँका दंड आकारु शकतात. किमान एक वर्षाचा वैधानिक किमान एक वर्षाचा काल पूर्ण होण्यापूर्वीच जेथे एफसीएनआर (बी) ठेवी काढल्या जातात. व्याज कोणतेही व्याज दिले जात नाही, तेथे स्वॅपचा खर्च वसूल करण्यासाठी बँका दंड आकारु शकतात तथापि, ठेवी स्वीकारतेवेळी, अशा दंडाबाबत ठेवीदारांना स्पष्ट जाणीव करून दिली जावी. ठेवी स्वीकारतेवेळी दंडाबाबतची स्पष्ट जाणीव ठेवीदारांना न करून दिल्यास, मुदतपूर्व निकासीमुळे झालेली विनियम-हानि बँकांनाच सोसावी लागेल.
- (ii) परिपक्वतेपूर्वी एफसीएनआर (बी) ठेवींचे एनआरई ठेवीत व त्याउलट रूपांतरण ह्यासाठी मुदतपूर्व निकासीसंबंधीच्या वैधानिक तरतुदी लागु असतील.

२.६ मुदतबाब्य एफसीएनआर (बी) ठेवींवर व्याजप्रदान

परिपक्वतेच्या तारखेपासून नूतनीकरणाच्या तारखेपर्यंतचा (दोन्हीही दिवस समाविष्ट) काल १४ दिवसांपेक्षा अधिक नसल्यास बँका, त्यांना तसे वाटल्यास खात्याचा मुदतबाब्य ठेवीचे किंवा तिच्या भागाचे नूतनीकरण करू शकतात. अशा नूतनीकरण केलेल्या ठेवीच्या रकमेवर देय असलेला व्याजदर हा, परिपक्वतेच्या तारखेस लागु असलेला नूतनीकरणाच्या कालावधीसाठी योग्य असा, किंवा ठेवीदार नूतनीकरण करेल त्या तारखेस लागु असलेला (ह्यापैकी कमी असेल तो) व्याजदर असावा. मुदतबाब्य ठेवींच्या बाबतीत, मुदतीबाब्य काल १४ दिवसांच्या वर गेला असल्यास आणि अशा मुदतबाब्य ठेवीची संपूर्ण रक्कम किंवा एक भाग ठेवीदार एक नवीन एफसीएनआर (बी) ठेव म्हणून ठेवत असल्यास, अशी नवीन मुदतीची ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर, मुदतबाब्य कालावधीसाठी बँका त्यांचे स्वतःचे व्याजदर ठरवू शकतात. नूतनीकरण केल्यावर किमान वैधानिक

काल पूर्ण होण्यापूर्वीच ती ठेव काढून घेण्यात आल्यास त्यावर दिले गेलेले व्याज परत मिळविण्याचे स्वातंत्र्य बँकांना आहे.

२.७ एफसीएनआर (बी) ठेवीविरुद्ध अग्रिम राशी - व्याय आकारण्याची रीत

- (i) एखाद्या कर्जदाराच्या नावे एकमेव किंवा संयुक्तपणे असलेल्या एफसीएनआर (बी) ठेवीविरुद्ध एखादे कर्ज किंवा अग्रिम राशी दिल्या गेल्यास, बँकेच्या स्वतःच्या बेसरेटचा संदर्भ न घेताही व्याजदर आकारण्याचे स्वातंत्र्य बँकांना आहे.
- (ii) ज्याच्या विरुद्ध मुदत कर्ज दिले गेले आहे अशी मुदत ठेव, विहित केलेल्या किमान वैधानिक काल पूर्ण होण्यापूर्वीच काढून घेतली गेल्यास अशी अग्रिम राशीला मुदत कर्जाविरुद्ध दिलेली अग्रिमराशी असे समजले जाऊ नये. आणि त्यावरील व्याज, रिझर्व बँकेने अग्रिम राशीवरील व्याजदरासंबंधी दिलेल्या निदेशाच्या विहित अटीनुसार आकारले जावे.
- (iii) ह्या योजनेखाली राबविल्या जाणाऱ्या स्त्रोतांमधून एखादे कर्ज किंवा अग्रिम राशी दिली गेल्यास आकारावयाचा व्याजदर रिझर्व बँकेने अग्रिम राशीवरील व्याजदरासंबंधी दिलेल्या निदेशाच्या विहित अटीनुसार आकारले जावे..

२.८. एफसीएनआर (बी) ठेवीविरुद्ध दिलेल्या अग्रिमराशीवरील निर्बंध – कर्जाचे आकारमान

सन २००६-०७ च्या नाणेविषयक धोरणावरील आर्थिक निवेदनाच्या तिसऱ्यांती आढाव्यात (परिच्छेद ८६) दिसून आले की, वैय्यक्तिक अनिवारी भारतीयांना (एनआरआय) ह्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा उद्देश नजरेसमोर ठेवून आणि विद्यमान वित्तीय परिस्थितीचा विचार करता, ह्या सुविधेच्या उपयोगामधून, संवेदनशील क्षेत्रांमधील अॅसेट्सच्या किमतींवरील वाढ टाळला जातो. ह्यासाठीच, एनआर(ई) आरए व एफसीएनआर(बी) मधील ठेवीच्या विरुद्ध, त्या ठेवीदारांना किंवा तृतीय पक्षांना, रु २० लक्षांपेक्षा अधिक रकमेची नवीन कर्जे देण्यास किंवा विद्यमान कर्जाचे नूतनीकरण करण्यास बँकांना मनाई करण्यात आली होती. २००९-१० च्या वार्षिक धोरण निवेदनात (परिच्छेद १११) घोषित केल्यानुसार, एनआर(ई) आरए व एफसीएनआर (बी) ठेवीच्या प्रतिभूतीविरुद्ध, त्या ठेवीदारांना किंवा तृतीय पक्षांना द्यावयाच्या कर्जाची मर्यादा रु २० लाखांवरुन रु १०० लाखांपर्यंत वाढविण्याचे ठरविले गेले आहे. त्यानुसार २८ एप्रिल २००९ पासून बँकांनी एफसीएनआर(बी) ठेवीविरुद्ध त्या ठेवीदारांना किंवा तृतीय पक्षांना रु १०० लाखांपेक्षा अधिक रकमेची कर्जे देऊ नयेत किंवा विद्यमान कर्जाचे नूतनीकरण करू नये. तसेच ह्या मर्यादिला वळसा घालून कर्ज रकमेची काटछाट करू नये.

२.९ मुदत ठेवीविरुद्धच्या अग्रोम राशीवरील मार्जिन

हे मार्जिन बँका प्रकरणानिहाय ठरवू शकतात.

२.१० मृत ठेवीदाराच्या ठेवीवर द्यावयाचे व्याज

पुढील व्यक्तींच्या नावे असलेल्या मुदत ठेवीच्या बाबतीत -

- i) मृत झालेला ठेवीदार (वैय्यक्तिक), किंवा
- ii) दोन किंवा अधिक संयुक्त ठेवीदार जेथे त्यापैकी एकाचा मृत्यु झाला आहे खाली दिलेल्या रितीने व्याज दिले जावे:
- (अ) त्या ठेवीच्या परिपक्वतेनंतर करारानुसार असलेल्या दराने;
- (ब) परिपक्वतेच्या तारखेपूर्वीच त्या ठेवीचे प्रदान मागितल्यास, ती ठेव ठेवण्याच्या तारखेस लागु असलेल्या दराने व कोणताही दंड न आकारता बँकांनी व्याज द्यावे;

(क) ठेवीच्या परिपक्वतेच्या तारखेपूर्वीच ठेवीदार मरण पावल्यास व ठेवीची रक्कम परिपक्वतेच्या तारखेनंतर मागण्यास आल्यास, बँकेने परिपक्वता तारखे पर्यंतचे व्याज ठराविलेल्या दराने घावे. परिपक्वतेची तारीख ते प्रदानाची तारीख ह्या कालासाठी, बँकेने, परिपक्वतेच्या दिवशी लागु असलेल्या दराने सरळ व्याज घावे. तथापि ठेवीच्या परिपक्वतेच्या तारखेनंतर ठेवीदाराचा मृत्यु झाल्यास, बँकेने परिपक्वतेची तारीख ते प्रदानाची तारीख ह्या काळासाठी, आरएफसी खाते योजनेखाली ठेवलेल्या बचत ठेवीबाबत, त्या परिपक्वतेच्या तारखेस लागु असलेल्या दराने व्याज घावे ;

(ड) हक्कदारांनी विनंती केल्यास, बँक जर मुदत ठेवीच्या रकमेचे भाग करून दोन किंवा अधिक पावत्या त्या हक्कदारांच्या वैयक्तिक नावाने देण्यास तयार असेल, तेव्हा ती बाब, दंड आकारण्यालायक अशी मुदतपूर्वी निकासी समजली जाऊ नये. मात्र त्या ठेवीची एकूण रक्कम व मुदत ह्यात बदल केलेला नसावा.

सूचना/टीप: असे हक्कदार निकासी असल्यास, परिपक्वतेनंतर मिळालेल्या रकमेचे, परिपक्वतेच्या तारखेस भारतीय रुपयांमध्ये रुपांतर करता येऊ शकते आणि त्यानंतरच्या कालासाठी त्यावरील व्याज, देशांतर्गत ठेव योजनेखाली, त्याच परिपक्वताकालासाठी लागु असलेल्या दराने दिले जावे.

२.११. संयुक्त खातेदारांची नावे वाढविणे किंवा कमी करणे

सर्व संयुक्त खातेदारांची तशी विनंती केल्यास, व तशा परिस्थितीत आवश्यक असल्याप्रमाणे, बँक, संयुक्त खातेदारांच्या नावांमध्ये भर घालु शकते किंवा नावे कमी करण्यास किंवा एकमेव ठेवीदाराला, संयुक्त खातेदार म्हणून आणखी एक नाव घालण्यास परवानगी देऊ शकते. तथापि, मूळ ठेवीची रक्कम किंवा मुदत ह्यात, कोणत्याही परिस्थितीत, कोणताही बदल केला जाऊ नये. असे करण्यासाठी असलेली कारणे बँकेने अर्जदारांकडून जाणून घ्यावीत आणि ती विनंती खरी व न्याय्य असल्याची खात्री करून घ्यावी. ह्याशिवाय, एखाद्या निवासी व्यक्ती बरोबर संयुक्तपणे एफसीएनआर(ब) उघडणे तसेच भारतीय वंशाचे असूनही, पाकिस्तान/बांगलादेशी राष्ट्रीयत्व असलेल्या व्यक्तींच्या नावे खाती उघडणे हे, एफईडी, आरबीआयने वेळोवेळी दिलेल्या सूचनांवर अवलंबून राहील.

२.१२ भारतात परतल्यावर एनआरआयना, एफसीएनआर (बी) ठेवीवरील व्याजाचे प्रदान

भारतीय राष्ट्रीयत्व/वंशाच्या, भारतात कायमचे वास्तव्य करण्यासाठी परतणाऱ्या व्यक्तींच्या, एफसीएनआर (बी) ठेवी त्यांच्या परिपक्वतेपर्यंत ठरविलेल्या व्याजदराने सुरु ठेवण्यास बँकेला परवानगी आहे. एफसीएनआर(बी) ठेवींना लागु असलेला व्याजदर व राखीव निधीची आवश्यकता सोडल्यास, इतर सर्व हेतुसाठी, तो खातेदार भारतात परतल्याच्या तारखेपासून अशा ठेवींची निकासी ठेवी ह्या योजनेच्या वैधानिक तरतुदीनुसार केली जावी. खातेदाराच्या मर्जीनुसार, बँकांनी, एफसीएनआर (बी) ठेवींचे परिपक्वतेनंतर रुपांतर, निवासी रुपये ठेव खाते किंवा आरएफसी खात्यामध्ये (पात्र असल्यास) करावे. अशा नव्या ठेवीवरील (रुपये खाते किंवा आरएफसी खाते) व्याजदर अशा ठेव खात्यासाठी संबंधित असा असावा.

२.१३. परतणाऱ्या भारतीयांच्या एफसीएनआर (बी) खात्यांचे आरएफसी खात्यात रुपांतरण - दंड रद्द करणे.

अनिवासी भारतीयांनी, ते भारतात परतल्यावर, त्यांच्या एफसीएनआर(बी) खात्यामधील शिल्लकेचे मुदतपूर्ण रुपांतरण केल्यास त्यावर दंडात्मक तरतुदी लागु होणार नाहीत.

२.१४ परतणाऱ्या भारतीयांच्या एफसीएनआर (बी) खात्यांचे आरएफसी खाती/निवासी रुपये खात्यामध्ये रुपांतरण - व्याजाचे प्रदान

एफसीएनआर (बी) खात्यांचे,(ते खाते किमान परिपक्वताकालासाठी सुरु नसले तरीही) आरएफसी/निवासी रुपये खात्यामध्ये रुपांतरण करताना बँकेने, तिच्या मतानुसार त्यावर व्याज घावे. मात्र, तो व्याजदर, आरएफसी खाते योजनेखाली असलेल्या बचत ठेव खात्यावर दिल्या जाणाऱ्या दरापेक्षा अधिक नसावा.

२.१५ शनिवार/रविवार/सुट्टी/व्यवहार नसल्याचा कामकाजाचा दिवस ह्या दिवशी परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवीवर व्याज-प्रदान

पुनर्गुर्तवणुक ठेवीच्या बाबतीत बँकांनी, आलेल्या शनिवार/रविवार/सुट्टीचा/व्यवहार नसण्याचा कामकाजाचा दिवस ह्यासाठीही परिपक्वता मूल्यावर व्याज द्यावे. तथापि, सर्वसाधारण मुदत ठेवीसाठी, आलेल्या शनिवार/रविवार/सुट्टी/काम नसण्याचा कामाचा दिवस ह्यासाठी मूळ मुदल रकमेवर व्याज द्यावे.

२.१६ मनाई

कोणत्याही बँकेने :

- (i) पाच वर्षांपेक्षा अधिक काळासाठी ठेव स्वीकारु किंवा नूतनीकृत करु नये.
- (ii) साईझ ग्रुप धर्तीवर सोडल्यास, त्याच दिवशी, त्याच परिपक्वतेसाठी, स्वीकारलेल्या एका व दुसऱ्या ठेवीवर द्यावयाच्या व्याजदराबाबत भेदभाव करु नये. मग त्या ठेवी त्याच कार्यालयात किंवा बँकेच्या निरनिराळ्या कार्यालयात स्वीकारलेल्या असोत. ठेवीच्या आकारावर आधारित निरनिराळे व्याजदर देण्याच्या परवानगीसाठी पुढील अटी लागु आहेत:
 - अ) बँकांनी त्यांच्या मतानुसार, निरनिराळे व्याजदर देण्याबाबत, चलन-निहाय आकारमान ठरवावे. तीच परिपक्वता असलेल्या विहित आकारमानाखाली असलेल्या मुदत ठेवीसाठी तोच व्याजदर असावा.
 - ब) असे निरनिराळे दर दिले जाणे विहित केलेल्या मर्यादित असावेत.
 - क) बँकांनी दिलेले व्याजदर शेड्युलनुसार असावेत व ठेवीदार आणि बँक ह्या दरम्यानच्या वाटाघाठीनुसार नसावेत.
- (iii) एफसीएनआर (बी) मोहिमेखाली सुरु केलेल्या योजनेमधील ठेवींवर कोणतीही व्यक्ती, संस्था, कंपनी, संघ, संस्था ह्यांना किंवा अन्य व्यक्ती ह्यांना कोणत्याही प्रकारची दलाली, कमिशन किंवा प्रलोभने देऊ नयेत.
- (iv) ठेवी गोळा करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचा मोबदला अथवा शुल्क किंवा दलाली देऊन ठेव संबंधित उत्पाद विकण्यासाठी, एखादी व्यक्ती, संस्था, कंपनी, संघ, संस्था किंवा अन्य कोणतीही व्यक्ती नोकरीवर ठेवू नये.
- (v) व्याजमुक्त ठेव स्वीकारु नये किंवा अप्रत्यक्षपणे भरपाई देऊ नये

जोडपत्र १

विदेशी मुद्रा अनिवारी खाती (बँका) योजनेखाली स्वीकारलेल्या ठेवींना लागु असलेले व्याजदर

[परिच्छेद १.५]

(अ) मे ४, २०१२ रोजी भारतातील व्यवहार बंद झाल्यापासून करार केलेल्या सर्व परिपक्वतांच्या एफसीएनआर(बी) ठेवीसाठी, संबंधित चलन/तदनुरूप परिपक्वतांसाठी, लिबॉर/स्वॅप दरांच्या मर्यादेच्या आतील व्याजदर खालील प्रमाणे दिले जातील

| परिपक्वता काल | व्याजदर |
|---------------------------|------------------------------------|
| १ वर्ष ते ३ वर्षांहून कमी | लिबॉर/स्वॅप अधिक २०० बेसिस पॉइंट्स |
| ३ – ५ वर्षे | लिबॉर/स्वॅप अधिक ३०० बेसिस पॉइंट्स |

तरत्या दराच्या ठेवीसाठी, संबंधित चलन/परिपक्वतेसाठी असलेल्या स्वॅप दराच्या मर्यादेतील दराने व्याज २००/३०० बेसिस पॉइंट्स एवढे दिले जातील.

(ब) नोव्हेंबर २३, २०११ रोजी भारतातील व्यवहार बंद झाल्यापासून मे ४, २०१२ पर्यंत केल्या गेलेल्या, सर्व परिपक्वतांच्या एफसीएनआर(बी) ठेवीबाबत, संबंधित चलन/संबंधित परिपक्वतांसाठी, लिबॉर/स्वॅप दर अधिक १२५ बेसिस पॉइंट्स ह्यांच्या मर्यादेत असलेला व्याजदर दिला जाईल. तरत्या दराच्या ठेवीवर, संबंधित चलन/परिपक्वतेसाठी स्वॅप दराच्या मर्यादेत अधिक १२५ पॉइंट्स एवढा व्याजदर असेल.

(क) नोव्हेंबर १५, २००८ रोजी भारतातील व्यवहार बंद झाल्यापासून नोव्हेंबर २२, २०११ पर्यंत केल्या गेलेल्या, सर्व परिपक्वतांच्या एफसीएनआर(बी) ठेवीबाबत, संबंधित चलन/संबंधित परिपक्वतांसाठी, लिबॉर/स्वॅप दर अधिक १०० बेसिस पॉइंट्स ह्यांच्या मर्यादेत असलेला व्याजदर दिला जाईल. तरत्या दराच्या ठेवीवर, संबंधित चलन/परिपक्वतेसाठी स्वॅप दराच्या मर्यादेत अधिक १०० पॉइंट्स एवढा व्याजदर असेल.

(ड) तरत्या दराच्या ठेवीसाठी व्याजाचा रिसेट काळ सहा महिने एवढा असेल.

(ई) मागील महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी असलेला लिबॉर/स्वॅप रेट हा, पुढील महिन्यात देऊ करावयाच्या व्याजदरांसाठी मर्यादा दर ठरविण्यासाठी आधारभूत धरला जाईल.

(फ) एफसीएनआर(बी) ठेवीवर देऊ करावयाचे व्याजदर काढण्यासाठी, बँकांनी एफईडीएआय द्वारा दिलेल्या/प्रदर्शित केलेल्या लिबॉर/स्वॅप दरांचा उपयोग करावा.

(ग) कार्यकृतीमधील सोयीसाठी व्याजदरांचे जवळच्या दोन दशांश स्थानांपर्यंत राऊंडिंग ऑफ करावे.

परिपत्रक

महापरिपत्रकात व्याज दरांच्या एफसीएनआर (बी) ठेवींची परिपत्रकात एकत्रित केलेली यादी

| विषय | | | |
|------|---|-----------------|--|
| १. | डीबीओडी.क्र.डीआयआर.बीसी.४८आणि४९/१ ३.०३.००/२०००-०९ | ०४.११.२००० * | एफसीएनआर (बँक्स) खात्यांमध्ये ठेवलेल्या ठेवींवरील व्याजदर |
| २. | डीबीओडी.क्र.डीआयआर.बीसी.६३ आणि ६४/१३.०३.००/२०००-०९ | ०३.०९.२००९ | विदेशी मुद्रा (अनिवासी) खाती (बँक्स) योजना |
| ३. | डीबीओडी. क्र.डीआयआर. बीसी.१०५ आणि १०७/१३.०३.००/२०००-०९ | ११.०४.२००९ | विदेशी मुद्रा (अनिवासी) खाती (बँक्स) योजना |
| ४. | डीबीओडी.क्र.डीआयआर.बीसी.०९/१३.०३.०० /२००१-०२ | ११.०८.२००९ | एफसीएनआर(बी) खात्यात ठेवलेल्या ठेवी |
| ५. | डीबीओडी.क्र.डीआयआर.बीसी.९७ आणि ९८/१३.०३.००/२००१-०२ | २१.०४.२००२ | एफसीएनआर(बी) खात्यात ठेवलेल्या ठेवी |
| ६. | डीबीओडी.क्र.डीआयआर.बीसी.३० आणि ३१ /१३.०३.००/२००२-०३ | ०८.१०.२००२ | एफसीएनआर(बी) ठेवींवरील व्याजदर |
| ७. | एपी (डीआयआर मालिका) परिपत्रक क्र. १४ | १६.९.२००३ | निवेशक वर्ग म्हणून विदेशी कॉर्पोरेट संस्थांना अमान्यता (डिरेकगनीशन) |
| ८. | डीबीओडी.क्र.डीआयआर.बीसी.५१/१३.०३.०० /२००४-०५ | ०९.११. २००४ | २०००-०५ वर्षाच्या वार्षिक धोरण निवेदनांचे मध्यावधी पुनरावलोकन - विदेशी मुद्रा निवासी (बँक) खाती. |
| ९. | डीबीओडी.क्र.डीआयआर.बीसी.२२/१३.०३.०० /२००५-०६ | २६.०७.२००५ | एफसीएनआर(बी) ठेव योजना |
| १०. | डीबीओडी.क्र.डीआयआर.बीसी.६२/१३.०३.०० /२००५-०६ | ०८.०२.२००६ | अनिवासी ठेवींवरील व्याजदर |
| ११. | डीबीओडी.क्र.डीआयआर.बीसी.७५/१३.०३.०० /२००५-०६ | २९.०३.२००६ | एफसीएनआर(बी) ठेवींवरील व्याजदर |
| १२. | ए.पी.(डीआयआर मालिका) परिपत्रक क्र.२९ | ३१.०९.२००७ | विदेशी मुद्रा व्यवस्थापन (ठेवी) विनियम, २००० - अनिवासी (बाह्य) रूपये खाती (एनआर(ई)आर)/विदेशी मुद्रा अनिवासी (बँक) (एफसीएनआर(बी) ठेवी ह्यांच्या प्रतिभूतीविरुद्ध, अनिवासी/पक्षकार ह्यांना कर्जे देणे. |
| १३. | डीबीओडी.क्र.डीआयआर.बीसी.८८ आणि ८९ /१३.०३.००/२००६-०७ | २४.०४.२००७ | अनिवासी(बाह्य) रूपये (एनआरई) ठेवी व एफसीएनआर(बी) ठेवींवरील व्याजदर. |
| १४. | डीबीओडी.क्र.डीआयआर.बीसी.८२/१३.०३.०० /२००८-०९ | १५.११.२००८ | अनिवासी(बाह्य) रूपये (एनआरई) ठेवी व एफसीएनआर(बी) ठेवींवरील व्याजदर. |

| | | | |
|-----|--|------------|---|
| १५. | ए.पी. (डीआयआर मालिका) परिपत्रक क्र.६६ | २८.०४.२००९ | विदेशी मुद्रा व्यवस्थापन (ठेवी) विनियम, २००० - अनिवासी (बाह्य) रुपये खाती (एनआर(ई)आर)/विदेशी मुद्रा अनिवासी (बँक) (एफसीएनआर(बी) ठेवी ह्यांच्या प्रतिभूतीविरुद्ध, अनिवासी/पक्षकार ह्यांना कर्ज देणे. |
| १६. | ए.पी. (डीआयआर मालिका) परिपत्रक क्र.३६ | १९.१०.२०११ | कोणत्याही परिवर्तनीय चलनामध्ये, विदेशी मुद्रा (अनिवासी) खाते (बँकस) योजना (एफसीएनआर(बी)) खाते उघडणे - उदारीकरण |
| १७. | डीबीओडी.क्र.डीआयआर.बीसी. ५८ आणि ५९/१३.०३.००/२०११-१२ | २३.११.२०११ | अनिवासी(बाह्य) रुपये (एनआरई) ठेवी व एफसीएनआर(बी) ठेवीवरील व्याजदर. |
| १८. | डीबीओडी.क्र.डीआयआर.बीसी. १०१ आणि १०२/१३.०३.००/२०११-१२ | ०४.०५.२०१२ | एफसीएनआर(बी) ठेवीवरील व्याजदर |

* परिपत्रक दि. नोव्हेंबर ४, २००० हे ह्या विषयावरील सर्वसमावेशक निदेश असून त्यात आतापर्यंतच्या दुरुस्त्या समाविष्ट केल्या आहेत.